



ग्रामीण कृषी मौसम सेवा
भारत मौसम विभाग
सुविड फाउंडेशन, रिसोड
वाशिम



हवामानावर आधारित कृषि सल्ला

दिनांक : 11-02-2025

वाँशिम(महाराष्ट्र) साठी हवामान पूर्वानुमान - वर जारी :2025-02-11 (पुढील पाच दिवसांसाठी सकाळी ८:३० वाजेपर्यंत वैध)

हवामान घटक	2025-02-12	2025-02-13	2025-02-14	2025-02-15	2025-02-16
पर्जन्यमान (मिमी)	0.0	0.0	0.0	0.0	0.0
कमाल तापमान (अं.से)	36.5	35.2	33.2	33.6	33.4
किमान तापमान (अं.से)	17.5	16.3	16.8	17.2	17.4
सकाळची सापेक्ष आर्द्रता (टक्के)	63	61	52	55	46
दुपारची सापेक्ष आर्द्रता (टक्के)	45	41	34	35	35
वाऱ्याचा वेग(किमी/तास)	15	10	9	11	17
वाऱ्याची दिशा(अंश)	338	67	315	316	318
मेघाच्छादन (ऑक्ट)	1	0	0	2	0

हवामान सारांश / चेतावणी:

• वाशीम जिल्ह्यात भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार पुढील ५ दिवस आकाश निरभ्र राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कृषि सल्ला:

• हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार पद्धतीद्वारे ओलीत करावे. • हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इत्यादी) कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे सुरु ठेवावीत.

संक्षिप्त संदेश सल्ला:

• उन्हाळी तीळ पिकाची पेरणी १५ फेब्रुवारी पर्यंत करावी.

पिक निहाय सल्ला:

पिक	पिक निहाय सल्ला
करंडई	• करंडई पिकात दाने भरण्याच्या अवस्थेत पेरणीपासून ८० दिवसांनी पिकाला पाण्याचा पडू देऊ नये. ओलीत करतवेळी पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी.
ज्वारी	• वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीनंतर ८ ते १० दिवस उन्हात वाळवून मळणी करावी.
हरभरा	• हरभरा परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलीत बंद ठेवावे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वेळेवर पेरणी केलेले हरभरा पीक परिपक्व झाल्याचे आढळून आले आहे, तरी शेतकऱ्यांनी पिकाची कापणी करून घ्यावी व २-३ दिवस उन्हात वाळवून नंतर मळणी करावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान असल्यामुळे परिपक्व झालेले पिक कापणीस उशीर झाल्यास घाटे तुटून पडल्याने उत्पादनात घट होऊ

पिक	पिक निहाय सल्ला
	शकते. •उशिरा पेरणी झालेल्या हरभरा पिकाला दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. ओलीत करतेवेळी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी.
गहू	• गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) ला ओलीत करावे. •गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त अमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे.
तीळ	•उन्हाळी तीळ पिकाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीच्या च्या दरम्यान करावी. या करिता ए.के.टी-१०१ किंवा पी. के. व्ही एन .टी -११ या पैकी एका वाणाची निवड करावी तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. रासायनिक खत २५:२५:० नत्र:स्फुरद:पालाश प्रती हेक्टरी वापरावे.नत्राची मात्र पेरणीच्या वेळी अर्धे घ्यावी तसेच पेरणीनंतर एक महिन्यांनी अर्धे मात्रा घ्यावी. • पेरणी केलेल्या तीळ पिकाची पाहणी करावी व गरज असल्यास उगवण झाल्यानंतर ७ ते ०८ दिवसानंतर नांगे भरणी करून घ्यावी जेणे करून हेक्टरी झाडांची योग्य संख्या राखली जाईल. • जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकाला ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. • उन्हाळी तीळाची उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच जोमदार रोपटे ठेवावे .विरळणीस जास्त उशीर करू नये. विरळणी योग्य वेळी केल्याने हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या राहून उत्पादन चांगले मिळते
भुईमूग	•उन्हाळी भुईमूग पीकात अवश्यकतेनुसार व पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. •भुईमूग पिक वाढीच्या सुरुवातीच्या ६ ते ७ आठवडे कालावधी मध्ये आंतरमशागत करून शेत भूसभुशीत ठेवण्याकरीता आवश्यकते नुसार निंदणी आणि डवरणी/कोळपणी करा.

फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला:

फळे आणि भाजीपाला पिक	फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला
हळद	•हळद पिकाची काढणी जातीनुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यावर करावी. काढणीपूर्वी जमिनीच्या प्रतीनुसार १५ ते २० दिवस पाणी देणे बंद करावे.
कांदा	कांदा बीजोत्पादन : •फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा किटकनाशक यांच्या फवारण्या करू नये कारण या फवारण्यामुळे मधमाशांना हानी पोहचते त्यांचा परपरागीकरणावर विपरीत परिणाम होतो.
संत्रा	• संत्रा पाणी व्यवस्थापन: तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला ९ ते ४० लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला ६० ते ९६ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १०८ ते १३७ लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. • बगीच्यामध्ये पाणी दिल्या बरोबर तुटतो आणि नवीन पालवी किंवा नवतीची सुरवात होते . ते याच वेळी सिट्रस सिल्ला व त्याची पिल्ले पांनातून रस शोषण करतात. नवतीच्या पानाची गळ होऊन फांद्या सुकतात व फळ धारणेवर अनिष्ट परिणाम होतो. ह्या कीडी मुळे (ग्रीनिंग) रोगाचा प्रसार होतो. जर नियंत्रण केले नाही तर झाडावरील फूल आणि फळे गळून पडतात आणि झाडावर फळे येत नाहीत. ह्या किडीमुळे १०० टक्के पर्यंत नुकसान होते. ते सायलाच्या नियंत्रणाकरिता झाडावर डायमेटोएट २ मि.लि किंवा अबामेक्टिन ०.४२ मि. लि किंवा नोवारुलान ०.५५ मि. लि किंवा एसिफेट २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोरोपीड ०.५० प्रती लिटर पाण्यात मिसळून नवीन नवतीवर फवारणी करावी दुसरी फवारणी १० दिवसानंतर आलटून पालटून करावी. खोडकिडा किंवा ईदरबेला किंवा साल खाणारी आळीच्या बंदोबस्ताकरिता, आळीच्या छिद्रावरुण जाळे काढावे व इंजेक्शन च्या मदतीने डायक्लोरोव्हास ७६ ई .सी . ५ मि. लि. प्रती लिटर पाण्यात मिसळून छिद्रात टाकावे आणि कापसाचा बोळा या द्रवणात बुडवून छिद्र बंद करावे. • मूगबहाराच्या संत्रा झाडे परिपक्व होण्याच्या १०-१५ दिवस आधी झाडाचे ओलीत करायचे थांबवावे, परिपक्व फळे प्रत वारीनंतर योग्य प्रकारे निवडून बाजारात आणावीत.
भेंडी	• भेंडी पिकावर रस शोषण करणाऱ्या (तुडतुडे/पांढरीमाशी/मावा) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमेटोएट ३० ईसी २३ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पिकास पाणी द्यावे व काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फळे आणि भाजीपाला पिक	फळे आणि भाजीपाला पिक निहाय सल्ला
वांगे	•वांगी पिकावर शेंडे आणि फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टोमॅटो	•टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्ल्यू.पी. २५ ग्राम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यू.पी. २५ ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलकिडे आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमेथोक्झाम २५ टक्के विद्रावे दाणेदार ४ ग्राम किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी किनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे.
मिरची	•मिरची पिकात रस शोषण करणाऱ्या किडींच्या प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन १०टक्के ईसी ४ मीली किंवा फेनप्रोपाथ्रीन १०टक्के ईसी ४ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • मिरची लागवड करून एक महिना पूर्ण झालेल्या उत्पादकांनी मिरची पिकाला ३७.५ किलो नत्र प्रतिहेक्टरी द्यावे. • फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मि.ली., ९ लिटर पाण्यात मिसळून मिरचीलागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. • मिरचीवरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी निळे चिकट सापळे लावावेत. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास इमामेक्टीन बेंझोएट एस.जी. @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टरबूज	•टरबूज/खरबूज च्या लागवडीनंतर पिक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निन्दन द्यावे. दर ६-८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीचा प्रकार व पिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊन पिकाला ओलीत करावे.

पशुधन विषयक निहाय सल्ला:

पशुधन विषयक	पशुधन विषयक निहाय सल्ला
गाय	•जनावरांना पायखुरी व तोंडखुरी रोगाची प्रतिबंध लस पशु दवाखान्यात नेऊन टोचावी जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे. •पाण्याची उपलब्धता असल्यास पशुधनाच्या हिरव्या चान्यासाठी चार पिकाची पेरणी करावी.

कुकुटपालन विषयक निहाय सल्ला:

कुकुटपालन विषयक	कुकुटपालन विषयक निहाय सल्ला
चिक	•कोंबड्यांच्या सर्व पिल्लांना खाद्य समान मिळेल यासाठी खाद्याचे भांडे दिवसातून दोन वेळा भरून ठेवावे. दर सहा महिन्यातून एकदा मानमोडी प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. लसीचा ताण येत असल्यामुळे ताण कमी करण्यासाठी स्ट्रेसवेल किंवा व्हायमेरॉल औषध ३ मिलि प्रति १०० पक्षी या प्रमाणात पिण्याच्या पाण्यामधून द्यावे.

इतर (माती / जमीन तयार करणे) निहाय सल्ला:

इतर (माती / जमीन तयार करणे)	इतर (माती / जमीन तयार करणे) निहाय सल्ला
सामान्य सल्ला	•हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेमध्ये नमूद तारखांची वैधता हि नमूद तारखेच्या मागील दिवसाच्या सकाळी ०८:३० वाजेपासून नमूद तारखेच्या सकाळी ०८:३० वाजेपर्यंत असेल, याची नोंद घ्यावी.